

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) या संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :- ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक :- ०८ एप्रिल, २०२५.

शासन परिपत्रक :-

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दि.०१.०१.२०२२, दि.०१.०१.२०२३ व दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची दि.२५.०७.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आता या परिपत्रकाद्वारे सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) या संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी यासोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदरची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करतांना जलसंपदा (तत्कालीन पाटबंधारे आणि वीज विभाग) विभागाने दि.१९.१२.१९७० च्या आदेशान्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग-१ आणि वर्ग-२ यामधील नियुक्तीसंबंधी कार्यपद्धती व नियम विषद केले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाने दि.२२.०६.२०२१ च्या शासन निर्णयान्वये नवीन परीविक्षा धोरण प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये परीविक्षा कालावधी समाप्त केल्याचे आदेश निर्गमित केल्याखेरीज उमेदवाराचा वरच्या पदावरील पदोन्नतीसाठी विचार करून नये, अशी तरतूद आहे. सदरच्या तरतुदी पाहता नामनिर्देशनाद्वारे सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) पदावर नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा परीविक्षाधीन कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही, अशा उमेदवारांचा सदरच्या ज्येष्ठतायादीत समावेश करण्यात आलेला नाही.

३. सदर ज्येष्ठता यादीत अंतर्भूत केलेल्या सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-१ यांच्या तपशीलामध्ये जसे नाव, जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक, जात प्रवर्ग व ज्येष्ठतेचे स्थान इत्यादी बाबत काही चुका/त्रुटी आढळल्यास, त्या हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत

लेखी स्वरूपात आवश्यक त्या योग्य पुराव्यासह ई-मेल द्वारे (doest1.pwd@maharashtra.gov.in) / रजिस्टर्ड पोस्टाद्वारे / स्पीड पोस्टाद्वारे/ हस्त बटवड्याद्वारे आपली निवेदने/ हरकती / सूचना शासनाच्या निर्दर्शनास आणाव्यात. विहीत वेळेत लेखी स्वरूपात चुका/त्रुटी शासनाच्या निदर्शनास न आणल्यास, त्याबाबत आपले काही आक्षेप नाही, असे समजून सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) या संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५०४०८१८५८०१४९१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत :- परिशिष्ट-“अ”.

(रणजित शि. अहिरे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) सर्व मुख्य अभियंता (स्थापत्य) , सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, महाराष्ट्र राज्य.
- २) मुख्य अभियंता (स्थापत्य), राष्ट्रीय महामार्ग, कोकण भवन, नवी मुंबई.
- ३) सर्व अधीक्षक अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम मंडळ/ राष्ट्रीय महामार्ग मंडळ.
- ४) परिशिष्ट “अ” मध्ये नमूद संबंधीत सहायक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) द्वारा- संबंधीत मुख्य अभियंता/ अधीक्षक अभियंता
- ५) मा.अ.मु.स. (सा.बां.वि.) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) सचिव (रस्ते/ बांधकामे) सा.बां.वि. यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) कार्यासन अधिकारी (सेवा-१/ सेवा-२/ आस्था-३), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) निवडनस्ती, आस्थापना-१.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	श्री.ग.श्री. येनकर	सरळसेवा	०१/०३/१९६९	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	२८/०२/२०२७		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२	श्री.नि.व बोरोले	सरळसेवा	२४/०४/१९७०	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०४/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३	श्री.सु.स. खांडेकर	सरळसेवा	०९/११/१९७३	भ.ज. (क)	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/११/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
४	श्री.न.ता. लभाने	सरळसेवा	२२/०२/१९६८	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	२८/०२/२०२६		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५	श्री.द.म. गावडे	सरळसेवा	०७/०२/१९६८	भ.ज. (क)	०१/०४/२०००	०१/०४/२०००	२८/०२/२०२६		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६	श्री.रा.तु. खलसे	सरळसेवा	०१/०५/१९७०	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०४/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७	श्रीमती स्वा.नौ. सुराणा	सरळसेवा	०१/०६/१९७१	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०२९		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८	श्री.न.ना.राजगुरु	सरळसेवा	२८/०८/१९७०	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०८/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९	श्री. अ.वा.येरेकर	सरळसेवा	२०/०६/१९६७	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०२५	बी.ई. (सिव्हिल)	तात्पुरती नियमित स्वरूपात का.अ. पदावर पदोन्नत.
१०	श्री.स.वि. सांगावकर	सरळसेवा	१२/०५/१९७२	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०३०		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
११	श्रीमती अ.र. पटवर्धन	सरळसेवा	२९/११/१९७४	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/११/२०३२		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१२	श्री.श्री.बा. माने	सरळसेवा	१६/०७/१९६८	वि.जा. (अ)	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०७/२०२६		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१३	श्री.र.धा. जावळकोटी	सरळसेवा	०१/०६/१९६७	वि.मा.प्र.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०२५		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१४	श्रीमती प्र.भा. पुराणिक	सरळसेवा	१७/०७/१९७१	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०७/२०२९		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१५	श्री.रा.तु. गिरीबुवा	सरळसेवा	०२/०६/१९७४	भ.ज. (ब)	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०३२		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१६	श्री.न.ग. लाटणे	सरळसेवा	०१/०६/१९७१	वि.मा.प्र.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०२९		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१७	श्रीमती र.र. डोळे	सरळसेवा	१९/०७/१९७३	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०७/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१८	श्री.ग.अ. पळसकर	सरळसेवा	२८/१२/१९७४	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/१२/२०३२		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१९	श्री.प्र.रा. सरनायक	सरळसेवा	२३/१२/१९७०	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/१२/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२०	श्रीमती सु.अ. पाटील	सरळसेवा	१९/०६/१९६८	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०२६		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२१	श्रीमती व.ज्ञा. कुलकर्णी	सरळसेवा	१६/०६/१९६९	खुला	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०२७		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२२	श्री.भा.च.धार्मिक	सरळसेवा	२५/०१/१९६८	अ.ज.	०३/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०१/२०२६	बी.ई. (सिव्हिल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२३	श्रीमती स्मि.र.ढगे	सरळसेवा	२०/०४/१९७३	खुला	१७/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०४/२०३१		---
२४	श्री.वि.ग.महाले	सरळसेवा	२१/०६/१९६७	अ.ज.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०२५		---
२५	श्री.शेख महोमद एकबाल	सरळसेवा	०५/१२/१९७२	अ.ज.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/१२/२०३०		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२६	श्री.भि.दे.दाभाडे	सरळसेवा	०१/०६/१९७३	अ.ज.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०३१		---
२७	श्रीमती स.शि.कटारे	सरळसेवा	०१/०६/१९७३	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०५/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२८	श्रीमती रा.ना.बैतुले	सरळसेवा	०४/०४/१९७२	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०४/२०३०		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२९	श्रीमती शि.मो.वाल्मिकी	सरळसेवा	२०/०१/१९७५	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३१/०१/२०३३		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३०	श्रीमती जा.द.पाटील	सरळसेवा	१६/११/१९७३	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/११/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३१	श्रीमती अ.ना.तारेकर	सरळसेवा	१३/०६/१९७१	इ.मा.व.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०६/२०२९		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३२	श्री.अ.भा.चव्हाण	सरळसेवा	०७/०४/१९६८	अ.ज.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/०४/२०२६		---
३३	श्रीमती कृ.सु.घरडे	सरळसेवा	१६/११/१९६९	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	३०/११/२०२७		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३४	श्रीमती नि.पा.शिरसाठ	सरळसेवा	२७/०२/१९७३	अ.जा.	०१/०४/२०००	०१/०४/२०००	२८/०२/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३५	श्री.भु.ज.मालखंडाळे	सरळसेवा	१७/०६/१९७३	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३६	श्री.अ.बा.भोसले	सरळसेवा	१८/१२/१९७१	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/१२/२०२९		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३७	श्री.र.र.पाटील	सरळसेवा	१५/१२/१९७०	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/१२/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३८	श्री.रा.रा.सोनवणे	सरळसेवा	०१/०६/१९७३	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३१		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
३९	श्री.प.प्रि.लहाने	सरळसेवा	०४/०८/१९७०	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०८/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
४०	श्री.स.आ.शेवाळे	सरळसेवा	०१/०६/१९७०	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०२८		का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
४१	श्री. स.प्र.पाटील	सरळसेवा	२४/०८/१९७५	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०८/२०३३	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील जीयोटेक्नीकल इंजिनीअरींग)	---
४२	श्री.गो.प्र. स्वामी	सरळसेवा	०४/०४/१९७१	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०४/२०२९		---
४३	श्री.स.रा.पुरी	सरळसेवा	०७/०१/१९६९	भ.ज.(ब)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०१/२०२७	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४४	श्री.वि.त्रि.बडे	सरळसेवा	०५/०७/१९७१	भ.ज.(ड)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०७/२०२९	बी.ई. (सिव्हील)	---
४५	श्री.पंढरीनाथ गंगाधरराव खडेकर	सरळसेवा	०५/०१/१९६८	भ.ज.(क)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०१/२०२६	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
४६	श्री.सु.सु.भगत	सरळसेवा	१७/०४/१९७२	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०४/२०३०	बी.ई. (सिव्हील)	---
४७	श्री.शेषराव काशिनाथ चव्हाण	सरळसेवा	२६/०७/१९७०	वि.जा.(अ)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०७/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
४८	श्री.सं.धो.धोत्रे	सरळसेवा	०१/०६/१९७२	वि.जा.(अ)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३०	बी.ई. (सिव्हील)	---
४९	श्री.रा.उ.वसईकर	सरळसेवा	१४/०६/१९७७	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०३५	बी.ई. (सिव्हील)	---
५०	श्री.प्र.ग.येलाई	सरळसेवा	०१/०६/१९७६	वि.मा.प्र.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
५१	श्री.श.झा.पवार	सरळसेवा	२४/०६/१९६७	वि.जा.(अ)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०२५	बी.ई. (सिव्हील)	---
५२	श्री.बा.मा.थोरात	सरळसेवा	१३/०९/१९६९	भ.ज.(क)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०९/२०२७	बी.ई. (सिव्हील)	---
५३	श्रीमती उ.व.जाधव	सरळसेवा	३०/०१/१९७७	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०१/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५४	श्रीमती अश्विनी घोडके (इनामदार) (लग्नापूर्वीचे नाव अश्विनी अशोक घोडके)	सरळसेवा	१८/०५/१९७५	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५५	श्रीमती श्रु.श्री.देशपांडे	सरळसेवा	२६/०१/१९७६	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०१/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५६	श्रीमती स्मि.स.मगदुम	सरळसेवा	०५/०५/१९७५	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०५/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५७	श्रीमती वै.प्र.केवले	सरळसेवा	२५/०९/१९७४	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३०/०९/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५८	श्रीमती प्राजक्ता नि.नाईक (पूर्वीचे नाव- प्रा.के.हरदास)	सरळसेवा	२२/१०/१९७५	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/१०/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
५९	श्रीमती संजिवनी दुलालचंद्र निगडे-साहा (पूर्वीचे नांव श्रीमती संजिवनी त्रिबकराव निगडे)	सरळसेवा	०४/०१/१९७१	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०१/२०२९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६०	श्रीमती अ.रा.भंडारे	सरळसेवा	१७/०३/१९७४	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०३/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६१	श्रीमती व.उ.जोग	सरळसेवा	१३/०७/१९७६	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०७/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
६२	श्रीमती शि.वि.देशपांडे	सरळसेवा	२८/०७/१९७२	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०७/२०३०	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६३	श्रीमती दिपाली ल.पोतदार	सरळसेवा	२६/०८/१९७३	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०८/२०३१	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६४	श्रीमती नि.र.मायदेव	सरळसेवा	०१/०६/१९७७	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०५/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६५	श्रीमती भा.रा.पाटील	सरळसेवा	२८/०१/१९७१	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०१/२०२९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६६	श्रीमती र्ने.प्र.हब्बू	सरळसेवा	२१/०५/१९७४	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
६७	श्रीमती र्नेहल प्र.बोधक (पूर्वीचे नाव - ने.अ. फिलिप्स)	सरळसेवा	१४/०९/१९७६	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०९/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
६८	श्रीमती वि.वि सावंत	सरळसेवा	१४/११/१९७१	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/११/२०२९	बी.ई. (सिव्हील)	---
६९	श्रीमती ब.घ.जोशी	सरळसेवा	१४/११/१९७१	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/११/२०२९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७०	श्रीमती प्र.ह.भैसे (श्रीमती पी.एच. पाटील)	सरळसेवा	२३/०६/१९७६	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७१	श्रीमती स.ज्ञा.मळेकर	सरळसेवा	१०/०४/१९७७	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०४/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७२	श्रीमती सु.गो.कोकाटे	सरळसेवा	३०/०६/१९७४	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७३	श्रीमती वै.मा.पाटील	सरळसेवा	२५/१०/१९७०	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/१०/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७४	श्री.दिनेशकुमार बुधा बागुल	सरळसेवा	०१/१२/१९७२	अ.ज.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/११/२०३०	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७५	श्रीमती प.म.अहमद	सरळसेवा	०२/१२/१९७७	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/१२/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७६	श्रीमती अ.मा.सोनबरसे	सरळसेवा	०१/०३/१९७४	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	२९/०२/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७७	श्रीमती सं.ह.मेश्राम	सरळसेवा	३१/०१/१९७५	खुला	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०१/२०३३	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
७८	श्रीमती म.कि.धाबर्डे	सरळसेवा	०१/०७/१९७६	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३०/०६/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
७९	श्रीमती दिपाली भूषण वाणी (लग्नापूर्वीचे नाव दि.ल.कासोदेकर)	सरळसेवा	०९/०७/१९७६	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०७/२०३४	बी.ई. (सिव्हील) एम.ई. (स्ट्रक्चरल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८०	श्रीमती धनश्री स.जोशी (पूर्वीचे नाव - ध.सु.रास्ते)	सरळसेवा	१४/०३/१९७७	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०३/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८१	श्रीमती स्वाती प.पाठक (पूर्वीचे नाव - स्वा.ग.दुबे)	सरळसेवा	०७/०९/१९७६	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३०/०९/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८२	श्रीमती सु.ना.पिठ्ठा	सरळसेवा	०७/०२/१९७५	खुला	०१/०८/२००२	०१/०८/२००२	२८/०२/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८३	श्रीमती वै.वि.भारोटे	सरळसेवा	२१/०१/१९७४	इ.मा.व.	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०१/२०३२	बी.ई. (सिव्हील)	---
८४	श्रीमती जया अ.ठाकरे	सरळसेवा	०१/०५/१९७५	इ.मा.व.	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३०/०८/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८५	श्रीमती अलका सुधाकर डाके	सरळसेवा	०३/०१/१९७१	वि.मा.प्र.	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०१/२०२९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८६	श्रीमती शा.पु.ठाकरे	सरळसेवा	०३/०१/१९७६	इ.मा.व.	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३१/०१/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
८७	श्रीमती शु.उ. शिंदे	सरळसेवा	०१/०५/१९७७	इ.मा.व.	०१/०८/२००२	०१/०८/२००२	३०/०८/२०३५	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
८८	श्रीमती वी.मा.पुजारी	सरळसेवा	०३/०८/१९७३	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०८/२०३१	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
८९	श्रीमती कल्पना सं.इखार (पूर्वीचे नाव - क.व.शेंडे)	सरळसेवा	०९/०९/१९७४	इ.मा.व.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०९/२०३२	बी.ई. (सिव्हिल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९०	श्रीमती व.रु.भाकरे	सरळसेवा	१६/०५/१९७५	इ.मा.व.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३३	बी.ई. (सिव्हिल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
९१	श्री.कल्याण ज.छोरीया	सरळसेवा	०३/११/१९६६	खुला (दिव्यांग) (कर्णबधीर) (अस्थिव्यांग) (बहुविकलांग)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/११/२०२४	बी.ई. (सिव्हिल)	मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण, मुंबई यांनी दि.०९.०७.२०२१ रोजीच्या प्रस्तावासोबत उपलब्ध करून दिलेले कागदोपत्री पुरावे पहाता श्री.छोरीया यांची सरळसेवेने सहाय्यक अभियंता श्रेणी-१ या पदावर (खुला) (दिव्यांग) (कर्णबधीर) प्रवर्गातून नियुक्ती झाल्याचे दिसून येते. तसेच श्री.छोरीया यांनी ते अस्थिव्यांग असल्याचे दि.११.०३.९४- ९५ रोजीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. यास्तव, श्री.छोरीया यांच्या नावापुढे (खुला) (दिव्यांग) (कर्णबधीर) (अस्थिव्यांग) (बहुविकलांग) अशी नोंद घेण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
९२	श्रीमती अनामिका राजेश्वर जाधव (पूर्वीचे नांव श्रीमती अ.ह. चव्हाण)	सरळसेवा	०३/०२/१९७५	अ.जा. (दिव्यांग) (अस्थिव्यंग)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	२८/०२/२०३३	बी.ई. (सिव्हील)	तात्पुरती नियमित स्वरूपात का.अ. पदावर पदोन्नत.
९३	श्रीमती हेममाला वा.कांबळे	सरळसेवा	२४/०२/१९७५	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	२८/०२/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९४	श्रीमती प्र.चो.बोरकर	सरळसेवा	०१/०५/१९७७	अ.जा.	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०४/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९५	श्रीमती शै.ज्ञा.नलावडे	सरळसेवा	१९/०५/१९७४	भ.ज.(ब)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३१/०५/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९६	श्रीमती सु.श्री. नागरगोजे	सरळसेवा	२२/०६/१९७४	भ.ज.(ड)	०१/०४/२००२	०१/०४/२००२	३०/०६/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९७	श्री.देवेंद्र रमेश सरोदे	सरळसेवा	०५/०७/१९७९	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०३७	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९८	श्री.सुनिल भुरासिंग पाटील	सरळसेवा	१८/१०/१९६८	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०२६	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
९९	श्री.भुषण सुपडू फेगडे	सरळसेवा	०७/०५/१९८१	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०३९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१००	श्री.राहुल केवल पाटील	सरळसेवा	२४/०१/१९७६	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०१/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०१	श्री.यशवंत गोरक्ष पाटील	सरळसेवा	२७/१२/१९७०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१२/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०२	श्री.बाळू भाऊसाहेब ननवरे	सरळसेवा	०१/०६/१९७६	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०३	श्री.महेश रामहरी नामदे	सरळसेवा	१८/०२/१९७२	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	२८/०२/२०३०	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०४	श्री.निलेश शांताराम सिरसाठे	सरळसेवा	०२/१२/१९७५	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१२/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०५	श्री.भूपेश दाराजीरावजी कथलकर	सरळसेवा	०३/११/१९८१	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/११/२०३९	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०६	श्री.मधुकर अंबादास सुळ	सरळसेवा	०१/०६/१९६८	भ.ज. (क)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०२६	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०७	श्री.विवेक महादेवराव पेंढे	सरळसेवा	२४/०९/१९६७	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०९/२०२५	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०८	श्री.भाऊसाहेब लक्ष्मण हजारे	सरळसेवा	०३/०२/१९७३	भ.ज. (क)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	२८/०२/२०३१	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१०९	श्री.राजेश रघुनाथ सोनवाल	सरळसेवा	२७/०७/१९८०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
११०	श्री.ऋषिकांत वसंतराव राऊत	सरळसेवा	१४/१२/१९८०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१२/२०३८	बी.ई. (सिव्हिल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
१११	श्री.संजय लक्ष्मण दाभोळे	सरळसेवा	१४/०६/१९६८	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०२६	बी.ई. (सिव्हिल)	---
११२	श्री.महेश प्रतापराव पाटील	सरळसेवा	०१/०६/१९७१	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०२९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
११३	श्री.काशिनाथ देवाप्पा मुधाळे	सरळसेवा	२५/०६/१९८२	भ.ज. (क)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०४०	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
११४	श्री.संजय वसंतराव ठाकरे	सरळसेवा	३१/१०/१९६८	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०२६	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
११५	श्री.शैलेश आत्माराम शिंदे	सरळसेवा	०५/०८/१९७१	वि.मा.प्र.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०८/२०२९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
११६	श्री.नितीन रमेशराव देशमुख	सरळसेवा	१४/०९/१९८१	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०९/२०३९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
११७	श्री.कुंदन भास्करराव दंडगव्हाळ	सरळसेवा	०२/०६/१९७०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०२८	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
११८	श्री.प्रशांत विष्णुपंत पंडित	सरळसेवा	१९/०३/१९७९	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३७	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
११९	श्री.चंद्रकांत आण्णाप्पा कोळेकर	सरळसेवा	०१/०६/१९८१	भ.ज. (क)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०३९	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२०	श्री.उदय ज्ञानदेव पालवे	सरळसेवा	२३/०९/१९७८	भ.ज. (ड)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०९/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२१	श्री.सत्यशिल सतिश नगरारे	सरळसेवा	०७/०७/१९८२	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२२	श्री.पराग प्रल्हाद ठमके	सरळसेवा	१०/०३/१९७५	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२३	श्री.संजय सोपानराव पाटील	सरळसेवा	०१/०६/१९७१	भ.ज. (ड)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०२९	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२४	श्री.अमृतराज यादवराव पाटील	सरळसेवा	०८/१२/१९७९	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१२/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
१२५	श्री.अंकुश अशोकराव पालवे	सरळसेवा	२२/११/१९७८	भ.ज. (ड)/ दिव्यांग (अस्थिव्यांग)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/११/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२६	श्री.आशिष दादाराव आवळे	सरळसेवा	२६/०६/१९८२	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१२७	श्री.बलवंत देविदास रामटेके	सरळसेवा	०१/०७/१९७३	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३१	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२८	श्री.सचिन केरु धात्रक	सरळसेवा	१५/०६/१९८३	भ.ज. (ड)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०४१	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१२९	श्री.अमोल अनंत ओटवणेकर	सरळसेवा	०७/०३/१९७५	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३३	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३०	श्री.संदीपकुमार हिरामण महाले	सरळसेवा	११/०६/१९८१	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हिल)	---
१३१	श्रीमती ज्योती अशोक पोळ	सरळसेवा	१८/०७/१९७८	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०३६	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३२	श्री.दिनेशसिंग दिलिपसिंग परदेशी	सरळसेवा	०१/०२/१९८२	वि.जा. (अ)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०१/२०४०	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३३	श्रीमती गायत्री प्रभाकर मेश्राम	सरळसेवा	१९/०९/१९७५	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०९/२०३३	बी.ई. (सिव्हिल) एम.ई. (स्ट्रक्चरल इंजिनिअरींग)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१३४	श्री.हेमंतकुमार रामचंद्र चौगुले	सरळसेवा	०२/१०/१९७२	वि.जा. (अ)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०३०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३५	श्री.लक्ष्मीकांत बबनराव जाधव	सरळसेवा	१२/०६/१९७३	वि.जा. (अ)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३१	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३६	श्री.सत्यनारायण महिपती कांबळे	सरळसेवा	१३/०५/१९८२	अ.जा./ दिव्यांग (कर्णबधीर)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३७	श्रीमती अनिता जगन्नाथ पटेल	सरळसेवा	२७/०७/१९७०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३८	श्रीमती निला राम वंजारी	सरळसेवा	३०/०७/१९७८	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१३९	श्रीमती प्रतिभा अमोल कुंभार (श्रीमती प्रतिभा नारायण वेल्हाळ)	सरळसेवा	१३/०६/१९८२	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१४०	श्रीमती मंजुषा ओमप्रकाश धांडे (लग्नापूर्वीचे नाव मंजुषा शिवराम लांडगे	सरळसेवा	०७/०६/१९७७	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३५	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (पर्यावरण अभियांत्रिकी)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४१	श्रीमती कविता विनायक देवरे	सरळसेवा	२१/११/१९८०	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/११/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४२	श्री.चंद्रशेखर ईश्वर गिरी	सरळसेवा	३०/१०/१९७४	भ.ज. (ब) / (दिव्यांग) (अस्थिव्यंग)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४३	श्री.संदीप रघुनाथ चव्हाण	सरळसेवा	०९/०५/१९८१	भ.ज. (ब)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०३९	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४४	श्रीमती वर्षा फत्तुलाल कनोजे	सरळसेवा	१५/०१/१९८१	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०१/२०३९	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४५	श्रीमती वैशाली सुभाष भुजबळ	सरळसेवा	०६/०६/१९७७	इ.मा.व.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३५	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४६	श्री. अभिजित अशोक कुचेवार	सरळसेवा	०८/०७/१९८०	भ.ज. (ब)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१४७	श्रीमती सविता केवळराम मेंश्राम	सरळसेवा	०५/०६/१९७४	अ.जा.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३२	बी.ई. (सिव्हिल)	---
१४८	श्रीमती निशा हरी देविकर (श्रीमती एन.के.धाबेकर)	सरळसेवा	३०/०६/१९८०	वि.मा.प्र.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३८	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१४९	श्रीमती रोहिणी सतिशचंद्र उबाळे	सरळसेवा	०९/०५/१९८०	भ.ज. (ड)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०५/२०३८	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५०	श्रीमती जान्हवी अंबळ्ळी रोडे	सरळसेवा	२२/०६/१९८३	भ.ज. (ब)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०४१	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५१	श्रीमती गुंजन किरण दिघावकर (पूर्वीचे नांव गुंजन भगवानसिंह चंदेल)	सरळसेवा	२९/१०/१९८१	वि.जा. (अ)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०३९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५२	श्री.कृष्णा ठाणसिंग वाघ	सरळसेवा	३०/१२/१९७१	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१२/२०२९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५३	श्री.संजीव दिगंबर पवार	सरळसेवा	२३/०३/१९७७	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३५	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१५४	श्रीमती ललीतागौरी गिरीबुबा	सरळसेवा	०२/०२/१९७६	भ.ज. (ब)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	२८/०२/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५५	श्री.प्रशांत उत्तमराव सोळंके	सरळसेवा	२०/०३/१९८०	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५६	श्री.अश्विन केशरसिंग चव्हाण	सरळसेवा	१८/१०/१९८०	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/१०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१५७	श्रीमती रुपाली दगडू ठांबरे	सरळसेवा	०७/०७/१९८२	भ.ज. (क)	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०७/२०४०	बी.ई. (सिव्हील)	---
१५८	श्री.आकाश टिकाराम बागूल	सरळसेवा	१७/०८/१९७६	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०८/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
१५९	श्री.मुकेश भालचंद्र ठाकूर	सरळसेवा	०२/०२/१९८०	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	२८/०२/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६०	श्री.सतीशकुमार शांतू गावित	सरळसेवा	१७/११/१९७८	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/११/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६१	श्री.विजय हिरामण कोळी	सरळसेवा	१७/०३/१९७४	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३१/०३/२०३२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६२	श्री.नितीन वामनराव भोये	सरळसेवा	१८/०६/१९७८	अ.ज.	०१/१०/२००७	०१/१०/२००७	३०/०६/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१६३	श्री. चकोर आकाश अंबरनाथ	सरळसेवा	०६/१०/१९८३	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०४१	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६४	श्री. केंद्रे सुग्रीव गंगाधर	सरळसेवा	०६/०२/१९७३	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०३१	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६५	श्री. क्षिरसागर गणेश अर्जुन	सरळसेवा	२६/०६/१९८४	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६६	श्री. पाटील प्रसाद पांडुरंग	सरळसेवा	२४/१२/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१२/२०४३	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६७	श्री. आयरेकर चंद्रकांत अनंतराव	सरळसेवा	२७/०७/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३३	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६८	श्री. निकम कृष्णात गणपती	सरळसेवा	१२/०५/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१६९	श्री. शेख इम्रान बुरहान शेख	सरळसेवा	११/०५/१९८३	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४१	एम.टेक. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१७०	श्री. जाधव धनंजय चंद्रकांत	सरळसेवा	२९/०५/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७१	श्री.शेख हुसेनपाशा सिकंदर	सरळसेवा		खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०		बी.ई. (सिव्हील)	
१७२	श्री. निमकर अमित तानाजी	सरळसेवा	१०/०७/१९८२	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७३	श्री. पाटील मानसिंग कृष्णराव	सरळसेवा	२९/०६/१९७४	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३२	एम.टेक.	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७४	श्री. मोदी मोहसीन ईस्माईल	सरळसेवा	११/०३/१९८४	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०३/२०४२	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (सी.एम.)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७५	श्री. टांगले मुकेशकुमार बाळकृष्ण	सरळसेवा	३१/०१/१९७८	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७६	श्री. ठाणगे राजु लक्ष्मण	सरळसेवा	१८/०४/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०३४	एम.ई. (सिव्हील- स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१७७	श्री. सालोडकर चंद्रशेखर गोविंदराव	सरळसेवा	०६/०१/१९७७	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०३५	बी.ई. (सिव्हिल)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७८	श्री. पवार अमोल अण्णासाहेब	सरळसेवा	२८/०२/१९८२	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२९/०२/२०४०	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१७९	श्री. मिरजकर क्रांतीकुमार प्रकाश	सरळसेवा	२२/०२/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८०	श्री. खान रेहान सरफराझ	सरळसेवा	२८/०६/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३६	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८१	श्री. ढगे श्रीकांत विजय	सरळसेवा	०५/०७/१९८६	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४४	बी.टेक. (सिव्हिल)/ एम.टेक. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८२	श्री. मेटकर पंकजकुमार दत्तात्रय	सरळसेवा	१०/०६/१९८१	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८३	श्री. आनंद आशिष रतनचंद	सरळसेवा	१४/११/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३६	बी.ई. (सिव्हिल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१८४	श्री. चौरे निरज उध्दव	सरळसेवा	२३/११/१९८४	खुला (इ.मा.व.)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०४२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८५	श्री. देशमुख संदिप नारायणराव	सरळसेवा	०६/०९/१९८२	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०९/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८६	श्री. कोटलवार संदिप अशोकराव	सरळसेवा	१४/११/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०४३	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८७	श्री. जाधव श्रीपाद रमेश	सरळसेवा	२९/१०/१९७९	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३७	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८८	श्री. राणे शरद वसंतराव	सरळसेवा	२८/०९/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०९/२०३६	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१८९	श्री. मुलाणी मुक्तार दस्तगीर (जुने नांव श्री.शेख मुक्तार दस्तगीर)	सरळसेवा	२९/०२/१९८०	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९०	श्री. सोनवणे संदिप विठ्ठल	सरळसेवा	३०/०४/१९८४	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१९१	श्री. पांडागळे संदिप भाऊसाहेब	सरळसेवा	०८/०७/१९८०	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३८	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९२	श्री. टिकले एकनाथ लहुजी	सरळसेवा	२५/०५/१९८५	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४३	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (एस.डी.ई.ई.)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९३	श्री. वाणी चेतन कडू	सरळसेवा	२१/०८/१९८३	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०४१	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९४	श्री. अमरजीत मारुती रामशे	सरळसेवा	२४/११/१९८३	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०४१	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९५	श्री. बिरारिस उदय सीताराम	सरळसेवा	१९/०३/१९७१		०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०३/२०२९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९६	श्री. कशाळकर दीपक सुरेश	सरळसेवा	२६/०५/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१९७	श्री. शिरभाते विक्रान्त अविनाश	सरळसेवा	१४/११/१९८०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
१९८	श्रीमती कदम अपर्णा बाळासाहेब	सरळसेवा	०७/०८/१९८०	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---
१९९	श्री. सोनवणे नवनाथ पुंडलीक	सरळसेवा	०१/०६/१९८२	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४०	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२००	श्रीमती शेळके श्रद्धा अशोक	सरळसेवा	१६/०८/१९८५	भ.ज. (क) (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०४३	बी.टेक. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०१	श्री. तोंडे रविंद्र पांडुरंग	सरळसेवा	३०/०६/१९७१	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०२९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०२	श्री. राऊत सुभाष रामकृष्ण	सरळसेवा	०१/०६/१९७०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०३	श्रीमती निकम अरुणा कृष्णात	सरळसेवा	३०/०६/१९७७	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३५	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२०४	श्री. अहिरे राहुल तुकाराम	सरळसेवा	१०/१०/१९८०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०५	श्री. खैरदी असिफ परवेझ अ.गफुर	सरळसेवा	१५/११/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३३	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०६	श्री. पाटील उमेश गोरख	सरळसेवा	०१/०६/१९७६	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०७	श्रीमती पाटील शैलजा वसंतराव	सरळसेवा	०१/०६/१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४१	एम.ई. (सिव्हील स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०८	श्रीमती येलचटवार अश्विनी दिलीपराव	सरळसेवा	१०/०४/१९८६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४४	बी.ई. (सिव्हील) / एम.टेक.	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२०९	श्रीमती बाजारे अस्मिता अरुणराव	सरळसेवा	१०/०४/१९८६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२१०	श्रीमती घोरपडे दिपाली प्रदिप (लग्नापूर्वीचे नाव साळुंखे दिपाली मोहनराव)	सरळसेवा	३१/०७/१९७९	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३७	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२११	श्रीमती सारिका संपत देसाई (लग्नापूर्वीचे नाव सुर्यवंशी सारीका वसंतराव)	सरळसेवा	१७/०६/१९८४	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२१२	श्रीमती स्मिता हिरामण पवार	सरळसेवा	१०/०८/१९८०	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२१३	श्रीमती छायादेवी यशवंतराव कदम	सरळसेवा	०१/०६/१९८४	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४२	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२१४	श्रीमती देशमुख मीरा वसंतराव	सरळसेवा	२४/०५/१९७६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
२१५	श्रीमती सहाणे वर्षा तुकाराम	सरळसेवा	०५/०२/१९८५	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२१६	श्रीमती पाटील शशिकला सूरज (लग्नापूर्वीचे नाव पवार शशिकला विठ्ठल)	सरळसेवा	०४/०६/१९८१	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---
२१७	श्रीमती काळबर स्नेहल प्रदिप (लग्नापूर्वीचे नाव तोंदले स्नेहल विश्वास)	सरळसेवा	१७/१२/१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१२/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
२१८	श्रीमती शहा लिना रितेश (लग्नापूर्वीचे नाव गुजर लिना भिकचंद)	सरळसेवा	०८/०६/१९८१	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---
२१९	श्रीमती गायकवाड पुनम विष्णू	सरळसेवा	०९/०७/१९८३	अ.जा. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२०	श्रीमती पवार राधिका पवन (लग्नापूर्वीचे नाव माने राधिका किरण)	सरळसेवा	०४/०१/१९८६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सी.एम.)	---
२२१	श्रीमती सावरकर विजया रामकृष्ण	सरळसेवा	२८/०७/१९७८	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३६	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (सिव्हील)	---
२२२	श्रीमती भुजबळ सारीका संजय	सरळसेवा		इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०		बी.ई. (सिव्हील)	---
२२३	श्रीमती सीमा प्रशांत पाटील (लग्नापूर्वीचे नाव सीमा रामचंद्र चव्हाण)	सरळसेवा	०१/०६/१९७६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२४	श्रीमती निकम सविता शशिकांत (लग्नापूर्वीचे नाव भंडारे सविता बबनराव)	सरळसेवा	१०/०६/१९७९	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
२२५	श्रीमती आमडे मनीषा उत्तमराव	सरळसेवा	२२/०७/१९८३	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
२२६	श्रीमती नलवडे दर्शन रविंद्र (लग्नापूर्वीचे नाव थोरात दर्शन तानाजी)	सरळसेवा	१२/१०/१९७८	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३६	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
२२७	श्रीमती पाटील अनुषा रामचंद्र	सरळसेवा	०७/०५/१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
२२८	श्री. मोरे अविनाश राजारामजी	सरळसेवा	०२/११/१९८०	खुला (दिव्यांग) (अल्पदृष्टी)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२९	श्री. शेलार अनंत गुलाबराव	सरळसेवा	१७/०६/१९७०	इ.मा.व. (दिव्यांग) (अंशतः कर्णबधीर)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०२८	बी.ई. (सिव्हील)	का.अ. पदावर तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नत.
२३०	श्री. कोकणे संजयकुमार शशिकांत	सरळसेवा	२४/०६/१९६९	खुला (दिव्यांग) (अल्पदृष्टी) (कर्णबधीर) (बहुविकलांग)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०२७	बी.ई. (सिव्हील)	का.अ.पदावर तदर्थ पदोन्नत.
२३१	श्री. भोसले प्रविणकुमार रामकिसन	सरळसेवा	३०/०६/१९८०	खुला (दिव्यांग) (अंशतः कर्णबधीर)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३२	श्री. महाजन हेमंत चंद्रकांत	सरळसेवा	१९/०१/१९७३	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०१/२०३१	बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२३३	श्री. रणसिंग नकुल माधव	सरळसेवा	०३/०३/१९८५	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०३/२०४३	बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२३४	श्री. मुंदडा सुमित गोविंदलाल	सरळसेवा	१४/०६/१९८५	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३०/०६/२०४३	बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३५	श्री. शिंदे गोविंद त्रिंबकराव	सरळसेवा	१८/१०/१९७९	खुला (अ.जा.)	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/१०/२०३७	बी.ई. (सिव्हिल)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२३६	श्री. पाटील संदिप विठ्ठल	सरळसेवा	०८/०२/१९७६	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	२८/०२/२०३४	बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२३७	श्री. दमाहे सुनिलकुमार फकीरचंद	सरळसेवा	१७/०२/१९७९	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	२८/०२/२०३७	बी.ई. (सिव्हिल)/ एम.टेक.	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३८	श्री. पाटील सुभाष आनंदराव	सरळसेवा	१६/०३/१९८६	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०३/२०४४	बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२३९	श्रीमती अनिता शेषराव देशमुख	सरळसेवा		खुला (महिला)	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२		बी.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
२४०	श्री. उबाळे अमित सतीशचंद्र	सरळसेवा	२९/०३/१९८२	भ.ज. (ड)	१०/१०/२०१२	१०/१०/२०१२	३१/०३/२०४०	बी.ई. (सिव्हिल)/ एम.ई. (सिव्हिल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२४१	श्री.अजित जानकू पाटील	सरळसेवा	२६/०६/१९८६	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४४	बी.ई (सिव्हिल) एम.टेक (सिव्हिल) (ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरींग)	---
२४२	श्री.महेश शिवाजी कांजर	सरळसेवा	०४/०३/१९८६	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०३/२०४४	बी.ई.(सिव्हिल)	---
२४३	श्री.रोहन बाबासाहेब जाधव	सरळसेवा	२९/०६/१९८७	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४५	बी.ई. (सिव्हिल)	---
२४४	श्री. आदित्य विजय भोसले	सरळसेवा	१०/१२/१९९०	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१२/२०४८	बी.ई. (सिव्हिल)	---
२४५	श्री.सुमित सूर्यकांत पाटील	सरळसेवा	०४/०३/१९९१	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०३/२०४९	बी.ई. (सिव्हिल)	---
२४६	श्री. दिलीप हनुमंतराव बोबडे	सरळसेवा	२२/११/१९८९	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/११/२०४७	बी.ई. (सिव्हिल)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२४७	श्री.अजय सुभाष पाटील	सरळसेवा	०९/१०/१९८६	इ.मा.व	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१०/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
२४८	श्री.अनिल मनोहर जाधव	सरळसेवा	०१/०७/१९८७	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४५	एम.टेक (स्ट्रक्चरल इंजिनिअरींग)	---
२४९	श्री.प्रदिप बालाजी देवशेटवार	सरळसेवा	२३/१०/१९८९	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१०/२०४७	बी.टेक./ एम.टेक.	---
२५०	श्री.राजेंद्र रंगनाथ बोरकर	सरळसेवा	१४/११/१९८२	खुला	०२/०९/२०१३	०२/०९/२०१३	३०/११/२०४०	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
२५१	श्री.विशाल विवेक मोहिते	सरळसेवा	१२/०८/१९९०	भ.ज. (ब)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०८/२०४८	बी.ई.(सिव्हील) / एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
२५२	श्री.धीरज सिध्दप्पा बड्डे	सरळसेवा	२५/०१/१९८४	भ.ज. (क)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०१/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२५३	श्री. आकाश जगन्नाथ हुंदार	सरळसेवा	२३/०६/१९९०	खुला	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०६/२०४८	बी.ई. (सिव्हिल)	
२५४	श्री.भुषण अशोकराव कांबळे	सरळसेवा	१३/०८/१९९१	अ.जा.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०८/२०४९	बी.टेक. (सिव्हिल)	---
२५५	श्री.कौस्तुभ सुधीर पवार	सरळसेवा	१६/०६/१९८२	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०६/२०४०	बी.ई. (सिव्हिल)	---
२५६	श्री.आकाश अरुणराव बाजारे	सरळसेवा	२०/०५/१९८४	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०५/२०४२	बी.ई. (सिव्हिल)	---
२५७	श्री.राहुल भिमराव माळी	सरळसेवा	०७/०६/१९८३	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०६/२०४१	बी.ई. (सिव्हिल)	---
२५८	श्री.चेतन विलासराव बिरारीस	सरळसेवा	१७/१०/१९८६	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/१०/२०४४	बी.ई. (सिव्हिल)	---
२५९	श्री.प्रविण सुधाकर पुंडकर	सरळसेवा	२१/०८/१९९०	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०८/२०४८	बी.ई. (सिव्हिल)	---
२६०	श्री.आशिष गिरिधरराव कुर्वे	सरळसेवा	०७/१२/१९८५	इ.मा.व.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/१२/२०४३	बी.ई. (सिव्हिल)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२६१	श्री.सौरभ संजय पाटील	सरळसेवा	०३/१०/१९९१	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०३/२०४९	बी.ई.(सिव्हिल)	---
२६२	श्री.सारंग प्रभाकर गोगटे	सरळसेवा	१४/०५/१९८४	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०५/२०४२	बी.ई.(सिव्हिल) एम.टेकल (स्ट्रक्चर)	---
२६३	श्री.प्रशांत पंढरीनाथ वाकचौरे	सरळसेवा	२१/०६/१९८५	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४३	बी.ई. (सिव्हिल)	---
२६४	श्री.स्वप्नील प्रकाश विसावे	सरळसेवा	०७/०१/१९८२	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०१/२०४०	बी.ई. (सिव्हिल)	---
२६५	श्री.नितीन राजेश्वर देशट्टीवार	सरळसेवा	१५/०४/१९९१	वि.मा.प्र.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०४/२०४९	बी.ई. (सिव्हिल)	---
२६६	श्री.स्वप्नील काशिनाथ शिरसाठ	सरळसेवा	३१/१०/१९८९	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१०/२०४७	बी.टेक. (सिव्हिल)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
२६७	श्री. रविंद्र भिमराव बावीस्कर	सरळसेवा	२०/१०/१९७८	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१०/२०३६	बी.ई. (सिव्हिल)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२६८	श्री.संजोग धर्मराज मेंढे	सरळसेवा	०५/०९/१९९०	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०९/२०४८	बी.ई. (सिव्हील)	---
२६९	श्री.संतोषकुमार भाऊराव नाईक	सरळसेवा	२५/०६/१९९१	भ.ज. (ड)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---
२७०	श्री.सतिश साहेबराव दराडे	सरळसेवा	०१/०७/१९८४	भ.ज. (ड)/ दिव्यांग (अस्थिव्यांग)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---
२७१	श्री.प्रफुल तुकाराम सोनकांबळे	सरळसेवा	१५/०८/१९८७	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०८/२०४५	बी.ई.(सिव्हील)	---
२७२	श्रीमती प्रेरणा दत्तात्रय कोटकर	सरळसेवा	२१/०१/१९९१	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०१/२०४९	बी.टेक. (सिव्हील ऑण्ड वॉटर मॅनेजमेंट)/ एम.टेक. (कन्स्ट्रक्शन ऑण्ड मॅनेजमेंट)	---
२७३	श्री.मयुर रामचंद्र सोनवणे	सरळसेवा	११/०४/१९९१	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०४/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२७४	श्रीमती अंकिता रतिलाल पाटील	सरळसेवा	१९/०८/१९९०	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०८/२०४८	बी.ई.(सिव्हील)	---
२७५	श्री.प्रल्हाद नंदेप्पा कोरे	सरळसेवा	२४/०३/१९८६	अ.जा.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०३/२०४४	एम.ई.(सिव्हील) स्ट्रक्चर्स	---
२७६	श्रीमती अस्मिता सुधाकर नागवडे	सरळसेवा	१८/११/१९९१	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/११/२०४९	बी.ई.(सिव्हील)	---
२७७	श्रीमती प्रियंका अंबादासपंत पांडे	सरळसेवा	०२/१२/१९७९	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१२/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
२७८	श्रीमती आकांक्षा विजय काळे	सरळसेवा	३०/१०/१९९०	इ.मा.व.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१०/२०४८	बी.ई. (सिव्हील)	---
२७९	श्रीमती प्रगती मनोज नाईक (लग्नापूर्वीचे नांव श्रीमती प्रगती रमेश माटे)	सरळसेवा	२४/०५/१९८३	अ.जा.	०२/०५/२०१६	०१/०४/२०१६	३१/०५/२०४१	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
२८०	श्री.नागेश प्रकाश जाधव	सरळसेवा	१६/०१/१९८४	वि.जा. (अ)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०१/२०४२	बी.ई.(सिव्हील)	---
२८१	श्री.किशोर बाळू पवार	सरळसेवा	३१/०१/१९९१	वि.जा. (अ)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०९/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२८२	श्री. योगेश श्रीकांत गांधी	सरळसेवा	०५/०६/१९८०	खुला/ दिव्यांग (कर्णबधीर)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०६/२०३८	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
२८३	श्री.सचिन भगवान कुंभार	सरळसेवा	१९/०३/१९८६	इ.मा.व./ दिव्यांग (अस्थिव्यंग)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०३/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
२८४	श्रीमती वृंदा रावसाहेब पाटील	सरळसेवा	२४/०४/१९९२	खुला (महिला)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०४/२०५०	बी.ई.(सिव्हील)	---
२८५	श्रीमती राजश्री कोंडीबा स्वामी	सरळसेवा	२०/०३/१९८४	खुला (महिला)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०३/२०४२	बी.ई.सिव्हील	---
२८६	श्री.विजय एकनाथ सोनुने	सरळसेवा	०२/०१/१९९०	अ.ज.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०१/२०४८	बी.टेक. (सिव्हील)	---
२८७	श्रीमती सुरेखा देविदास वाडेकर	सरळसेवा	१२/११/१९९०	अ.जा.	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/११/२०४८	बी.ई. (सिव्हील)	---
२८८	श्रीमती शुभांगी सदाशिव पवार	सरळसेवा	०१/०५/१९९१	खुला (महिला)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३०/०४/२०४९	बी.ई.(सिव्हील)	---
२८९	श्रीमती कोमल वसंत घोगरे	सरळसेवा	०२/०३/१९९२	खुला (महिला)	०१/०८/२०१६	०१/०८/२०१६	३१/०३/२०५०	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२९०	श्रीमती प्रिती गणेशराव मस्के	सरळसेवा	२९/०७/१९८८	भ.ज. (क)	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०७/२०४६	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
२९१	श्री.संजय सहदेव विभुते	सरळसेवा	२४/११/१९८९	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/११/२०४७	बी.ई. (सिव्हील)	---
२९२	श्रीमती नंदिनी विजय गुर्वे	सरळसेवा	०६/०२/१९९१	खुला	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	२८/०२/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---
२९३	श्री.योगेंद्र गोपाळ बोरसे	सरळसेवा	०९/११/१९९०	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/११/२०४८	बी.टेक. (सिव्हील)	---
२९४	श्री.प्रविण रघुनाथ बेंडकुळे	सरळसेवा	०१/०७/१९९०	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/०६/२०४८	बी.टेक. (सिव्हील)	---
२९५	श्री.कुणाल भरतसिंह पटले	सरळसेवा	०५/१२/१९९०	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/१२/२०४८	बी.ई. (सिव्हील)	---
२९६	श्रीमती मनिषा सुधाकर भोये	सरळसेवा	११/०३/१९९१	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३१/०३/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---
२९७	श्रीमती रोहिणी अजित वसावे	सरळसेवा	११/११/१९८८	अ.ज.	०१/०४/२०१६	०१/०४/२०१६	३०/११/२०४६	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२९८	श्रीमती चारुशीला विलास चव्हाण	सरळसेवा	२६/०६/१९८३	अ.ज.	०३/०९/२०१६	०३/०९/२०१६	३०/०६/२०४१	बी.टेक. (सिव्हील)	
२९९	श्री.रोशन प्रमोद यंबल	सरळसेवा	०४/०१/१९९४	खुला	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०१/२०५२	बी.टेक. (सिव्हील)	---
३००	श्री.सतिश सुदाम वायकर	सरळसेवा	०१/०६/१९९१	खुला	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०५/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---
३०१	श्री सौरभ विजयकुमार होनमुटे	सरळसेवा	०३/०३/१९९२	वि.मा.प्र.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०३/२०५०	बी.ई. (सिव्हील)	---
३०२	श्री.वसंत परशुराम झरीकर	सरळसेवा	२५/०३/१९९१	खुला	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०३/२०४९	बी.ई. (सिव्हील)	---
३०३	श्री अजिंक्य रावसाहेब नवले	सरळसेवा	२९/०३/१९९२	खुला	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०३/२०४८	बी.ई. (सिव्हील)	---
३०४	श्री.रजत मधुकरराव अतकरे	सरळसेवा	३०/०५/१९९४	इ.मा.व.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०५/२०५२	बी.ई. (सिव्हील)	---
३०५	श्री.सचिन निवृत्ती तायडे	सरळसेवा	२०/०८/१९९२	इ.मा.व.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०८/२०५०	बी.टेक. (सिव्हील)	---
३०६	श्री.प्रेमसागर रामकिसन कोरे	सरळसेवा	०५/०४/१९९४	इ.मा.व.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३०/०४/२०५२	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३०७	श्री.सुरेश किशन हटकर	सरळसेवा	०८/११/१९९२	अ.जा.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३०/११/२०५०	बी.ई. (सिव्हील) एम.प्लानिंग (यूआरपी)	---
३०८	श्रीमती ऋतुजा प्रकाश वंजारी	सरळसेवा	२२/०८/१९९२	इ.मा.व.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०८/२०५०	बी.टेक. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल डायनामिक अर्थक्वेक)	---
३०९	श्रीमती अंकिता मयूर सोनवणे (लग्नापूर्वीचे नाव अंकिता राजू पाटील)	सरळसेवा	२६/१२/१९९१	अ.जा.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/१२/२०४९	बी.टेक. (सिव्हील)	---
३१०	श्री.विनोद मकरध्वज नवघरे	सरळसेवा	२५/१२/१९९१	अ.जा.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/१२/२०४९	बी.टेक. (सिव्हील)	---
३११	श्रीमती विशाखा रविंद्र भदाने	सरळसेवा	२७/०७/१९९२	इ.मा.व.	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०७/२०५०	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३१२	श्री.तुषार बारकु महाजन	सरळसेवा	२४/०१/१९८८	इ.मा.व./ दिव्यांग (कर्णबधीर)	०१/०६/२०१७	०१/०६/२०१७	३१/०१/२०४६	बी.ई. (सिव्हील)	---
३१३	श्री.अजित चंद्रकांत रोडगे	सरळसेवा		खुला	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१४	श्री.संभाजी मधुकर भंडारे	सरळसेवा		इ.मा.व.	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१५	श्री.अभिषेक दिलीप बोरगमवार	सरळसेवा		भ.ज. (ब)	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१६	श्री.नारायण बबन सरदार	सरळसेवा		अ.जा.	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१७	श्री.नागेश रमेश वाघमोडे	सरळसेवा		भ.ज. (क)	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१८	श्रीमती सायली रत्नाकर माहुरकर	सरळसेवा		खुला (महिला)	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३१९	श्री.संचित सुखदेव शिंदे	सरळसेवा		अ.ज.	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---
३२०	श्री.विपुल बाळु जाधव	सरळसेवा		अ.ज.	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२५/प्र.क्र.०३/आस्था-१, दिनांक ०८ एप्रिल, २०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट-अ

संवर्गाचे नाव:- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी:- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक- महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना- वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३२१	श्री.गौरव रमेश मालवे	सरळसेवा		अ.ज.	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हिल)	---
३२२	श्रीमती काजल प्रेमदास जाधव	सरळसेवा		वि.जा. (अ) महिला	०१/०१/२०२१	०१/०१/२०२१		बी.ई. (सिव्हिल)	---